



MAN INFRACONSTRUCTION LIMITED

12th Floor, Krushal Commercial Complex, Above Shoppers Stop, G. M. Road, Chembur (West), Mumbai - 400089. India
T: 91 22 42463999 | F: 91 22 25251589 | E: office@maninfra.com | W: www.maninfra.com | FB: www.facebook.com/maninfra

Date: 23.02.2022

To,
The Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Bandra (E), Mumbai – 400 051
CM Quote: MANINFRA

To,
The Corporate Relationship Department
BSE Limited
P. J. Towers, Dalal Street,
Mumbai - 400 001
Script Code: 533169

Dear Sir/ Madam,

Sub: Information pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and other applicable regulations, please find enclosed herewith the newspaper advertisements, published in Business Standard (in English) and Mumbai Lakshadeep (in Marathi) on 23rd February, 2022.

You are requested to take note of the same.

Thanking You,

Yours faithfully,
For **Man Infraconstruction Limited**


Durgesh Dingankar
Company Secretary and Compliance Officer
Membership No.: F7007



Encl: As above

Air-locks in green hydrogen policy

The government has focused on production but demand remains a key issue

SUBHOMY BHATTACHARJEE
New Delhi, 22 February


The hydrogen market being created in India is setting up a string of suppliers, with most energy companies lining up impressive plans. But for power minister R K Singh, the difficult task will be to generate the demand for the fuel to create another alternative market to oil, gas and coal.

The green hydrogen policy announced by the power ministry last week makes a compelling case for manufacturers such as Indian Oil Corporation (IOC), Reliance Industries Ltd (RIL) and others to expand the level of production (see box). Most energy companies have announced massive targets to ramp up hydrogen production. The policy has removed interstate charges for renewable electricity (RE) needed to produce green hydrogen. The waiver will be applicable for all projects set up before 2025 and run for 25 years. Other benefits include land for manufacturers of green hydrogen to set up bunkers near ports for storage for export.

What is green hydrogen? Hydrogen is the product of several chemical reactions from natural gas and coal production. Since these processes also release carbon dioxide, the hydrogen produced is termed grey. Green hydrogen is the result of electrolysis of water, provided the source of electricity is renewable energy. India has also toyed with the intermediate blue hydrogen, where natural gas reacts with steam, aiming to capture the carbon dioxide and methane, but so far the cost economics are not favourable.

S S V Ramakumar, director for research and development at IOC, said the latest policy could cut generation costs to produce hydrogen by up to 50 per cent from the current average of ₹500 per kg. But experts reckon that for hydrogen to be competitive as a fuel with alternatives such as solar or oil and gas, it needs to be available at less than ₹100 per kg.

The next stage in cost reduction will, therefore, depend on what the government can do to spur industry and transport sectors to adopt the use of hydro-



IN THE PIPELINE

Reliance Industries' arm Reliance New Energy Solar Ltd has signed an MoU with Danish company Stiesdal A/S for hydrogen electrolyzers. RIL also plans to be one of the largest global producer of blue hydrogen

GAIL will build India's largest GH making plant. Investment details not known

IOC setting up GH plant at Mathura refinery; ₹100 crore investment made for pilot on GH fuel infrastructure at Kochi and Thiruvananthapuram in Kerala

NTPC has won a tender to set up a GH microgrid at Simhadri, AP. Also, a GH plant at Ladakh

L&T plans a hydrogen electrolyser plant in tie up with Norway's HydrogenPro AS. Will jointly develop and operate GH projects in India with ReNew Power

Adani has announced plans to be India's largest GH producer

BPCL tied up with Bhabha Atomic Research Centre to develop electrolyser technology for GH production

gen in a big way. Only then will large-scale investments flow into the sector. For this to happen, the power ministry must prod a clutch of other ministries to generate demand — steel, shipping, heavy industries, civil aviation and, most significantly, road transport and highways.

All these sectors are potential users of hydrogen. There is also no inherent contradiction between chasing RE targets like solar and also making space for hydrogen in the twilight of the fossil fuel era. Compared to solar, hydrogen is not energy-efficient for running light vehicles. It can be, however, economical for trucks and ships. And, it is a far better fuel for the steel, fertiliser and cement industries than other RE sources. An S&P Platts report predicts that by 2030 hydrogen demand for industry and power generation will make up, respectively, 43.8 and 24.5 per cent of annual fuel consumption.

Despite these advantages, creating the enthusiasm for such a large-scale shift is a formidable task for any government in any major economy. This is the task the second part of the hydrogen policy needs to fulfil.

A few years ago, the Indian government could create a market maker, usually a state-run entity, to generate demand or meet a supply deficiency in any market. In the case of solar and wind renewable energy, this role is being played by the Solar Energy Corporation of India.

Given the scale of the shift, the government's plans are remarkable. India plans to generate about 5 million tonnes of green hydrogen by 2030,

reach the target.

Instead, the Centre is relying on a carrot-and-stick policy to drive demand. Last year, for the first time, Singh's ministry for new and renewable energy ticked off states for slipping up on their Renewable Purchase Obligations (RPOs). Every state has committed itself to a declaration of trajectory for RPOs up to the year 2022. These commitments add up to India's declarations on climate change.

When states need to stick to their RPOs, they prod user industries to buy their fuel obligations from green sources. Nikesh Sinha, managing director of 8.28 Energy Pte Ltd, a Singapore-based RE company, said India's hydrogen policy as of now is a bare-bones policy. "Companies using this fuel will be encouraged if there's an RPO to fulfil."

The hydrogen policy has taken steps in this direction. It states "the benefit of RPO will be granted (as) incentive to the hydrogen/ammonia manufacturer and the distribution licensee for consumption of renewable power" (ammonia is a chemical compound of hydrogen with nitrogen. It is safer and easier to store and transport than hydrogen, which vaporises rapidly from any container making it very hazardous).

The problem is that some states have begun to balk at these commitments. Telangana Chief Minister K Chandrashekar Rao created a controversy this week by accusing the Centre of forcing it to buy RPOs from "specific developers", implying that some of them were from the private sector. Minister Singh has rebutted the charges. While the charges could be related to the election cycle, the flare-up does show the limits for the Centre to push the RPO mechanism.

An alternative to hasten the transition could be the role of energy exchange. The market for green energy at both the Indian Energy Exchange and the smaller PXIL has already received the regulatory approvals. The current volumes are puny but for companies selling renewable electricity, it is the best route to cut prices further. This is because the state-run electricity distribution companies are unable to offer more long-term power purchase agreements to buy electricity. It is only the spot markets where demand can rise for suppliers to be incentivised to bring more RE power to the market. Cheaper RE derived from market mechanics could, thus, lower the cost of producing hydrogen instead of having to depend on government sops.

Sinha thinks this mechanism will be revolutionary. It may be, but the market needs to understand that, too.

India ignoring inflation to boost growth, but that may bite

ANDY MUKHERJEE
22 February

Inflation is getting a free pass in India. Policy makers seem to believe that by not raising interest rates and letting prices bubble up for a bit they will encourage investment and employment and boost post-pandemic growth. In reality, however, the connection between output, jobs and prices may be more complex. Ignoring inflation may just allow it to bite.

India's politicians well understand that elections can be won or lost over onion prices. With only 83 million people in salaried occupations in a country of 1.4 billion, households don't have a lot of bargaining power over wages to cope with a higher cost of living. What's less well appreciated is the differential impact of prices on producers, especially on pandemic-scarred small operations with thin profit margins.

India's wholesale price index, which tracks goods at factory gates, rose almost 13 per cent from a year earlier in January. The gauge has recorded double-digit increases for 10 straight months, even as the benchmark consumer price index, which also includes services, has only recently breached the top of the central bank's tolerance range of 2 to 6 per cent annual gains.

Yet, the Reserve Bank of India is being rather sanguine about future inflation and keeping the market guessing if interest rates will rise meaningfully this year. In doing so, the RBI is risking its credibility for the sake of a little extra growth. Is this trade-off even worth it if higher prices end up putting small companies out of business?

Think of the 7 per cent difference in the pace of wholesale versus consumer inflation as a cost squeeze. Not all producers



can deal with this pressure with equal ease. In the September quarter, when the economy opened up after a deadly second wave of Covid-19, smaller makers of everyday consumer goods captured only 2 per cent of the growth in sales value from a year earlier. Large firms took 76 per cent with mid-sized firms accounting for the rest, according to NielsenIQ.

Input cost pressures, says the data provider, have forced producers to raise prices, especially for food products and cooking mediums. "This has severely impacted small manufacturers," NielsenIQ says in its report. Companies with ₹1 billion or less in sales supply almost a fifth of the staples market. In the third quarter of 2021, there were 14 per cent fewer of them than a year earlier.

Some may have folded because of pandemic-related disruption. Others are going out of business because, unlike larger rivals that can absorb a part of the escalation in commodity costs, smaller companies' already stretched finances are forcing them to try and pass on

the increases to consumers. An industry association has warned that a third of India's edible oil refining capacity may shutter — and shift to Indonesia or Malaysia — because it's cheaper to import refined oil.

Prices of edible oil, aluminum, tinplate, plastic, paper and glass are near their highest in a decade, while those of coffee, sugar, wheat and milk are above their 10-year average.

Mumbai-based brokerage Prabhudas Lilladher noted last week in its analysis of Nestle India's December quarter earnings. With product and packaging costs spiralling higher, the maker of Maggi, Nescafé and KitKat sacrificed 210 basis points of gross margins to boost revenue by 9 per cent from a year earlier. It squeezed employee costs and overheads to keep operating profitability intact.

Smaller firms don't have this kind of staying power. Many have made use of a government credit guarantee to access fresh loans to survive the worst of the pandemic. According to State Bank of India's economists, the backstop prevented \$24 billion

in credit to micro, small and medium enterprises from turning bad, protecting the livelihoods of 15 million workers.

However, these businesses aren't out of the woods. When it came to servicing their debt, credit bureau TransUnion Cibil estimates that 18 per cent of borrowers were in worse shape in March 2021 than when they had taken the emergency loans.

Larger companies are flexing marketing muscles. Unilever's India unit recorded its highest market-share gain in a decade during the December quarter. But as financially constrained smaller manufacturers fire workers, the purchasing power of the population threatens to erode further, hurting weak consumer demand, and making it harder for other vulnerable producers to survive.

This is why stagflation risk is high in India. Price spikes in things like clothing and footwear, health, transport and communications seem to be taking a structural turn — and getting entrenched.

The RBI is pushing on a string. Yes, the domestic economy's recovery from Covid-19 is far from complete. Output in services industries is 24 per cent points lower than before the pandemic, according to Nomura Holdings. But now it's the job of fiscal policy, which is being kept ultra-loose for a third straight year, to deal with deficient demand.

With Dated Brent crude oil at \$100 a barrel for the first time since 2014 and the US Federal Reserve embarking on a major tightening campaign, the time for monetary adventurism is over. Allowing domestic prices to get out of hand will not purchase India extra growth. It'll be just the opposite if inflation ends up bankrupting more of its smaller producers.

BLOOMBERG

NUMBER WISE

SMART CITY MISSION IS SLOW AND SLIPPING

The plan to develop 100 urban centres isn't meeting deadlines or fully using funds but new projects are being added to the list

ISHAAN GERA
New Delhi, 22 February

When the government announced the Smart City Mission in 2015, it set a six-year timeline to develop 100 cities with the best infrastructure by 2021. A total of 20 cities were selected that year, but as more places were added in 2016 and 2017, the deadline was shifted to 2022. Last year, the deadline was shifted yet again, to June 2023.

An analysis of the government's digital dashboard on the Mission shows that of the 6,782 projects, only 51 per cent, or 3,463, are complete in the 100 cities. The June 2023 timeline, too, looks difficult.

Of the ₹1.89 trillion budgeted for the Mission, cities had spent just a third till February 8, 2022. Only 11 smart cities had used more than 75 per cent of funds and 26 others had used only 50 per cent (see chart 1).

In the last six months, only 4 per cent of all Smart City projects were completed. Till July 7, 2021, state governments had completed 47 per cent of tendered projects.

And till February 9 this year, they had finished 51 per cent.

Analysis shows that only three of 89 smart cities had doubled the number of completed projects in the last six months, whereas 11 had increased the number of completed projects 1.5 times (see chart 2).


Moreover, 30 of the 100 cities have completed less than a third of their tendered projects. Cities, meanwhile, are adding more projects to their lists. Between July 2021 and February 2022, as many as 37 per cent more projects were added. In July 2021, there were tenders for 4,954 projects worth ₹1.51 trillion. On February 8, 2022, there were 6,782 projects worth ₹1.89 trillion (see chart 3).

The government will have to pick up its pace for completing projects if it wants to meet the June 2023 deadline. Costly projects take more time, and the government has been targeting low-value tasks until now. While the average value per tendered project is ₹27.9 crore, the average value of a completed project stands at ₹17 crore.

Costly projects take more time, and the government has been targeting low-value tasks until now. While the average value per tendered project is ₹27.9 crore, the average value of a completed project stands at ₹17 crore.


1. TWO-THIRDS OF SMART CITIES HAVE LESS THAN 50% PROJECTS COMPLETED

(Completed projects as a percentage of total tendered projects)




2. THE PACE HAS BEEN SLOWER

No of cities that have increased their completed projects, between July 7, 2021 and February 8, 2022



3. MORE PROJECTS HAVE BEEN ADDED IN THE LAST SIX MONTHS

No of projects and Project value (₹ trillion)



SBBI
Corporate Centre, Stressed Assets Resolution Group,
21st floor, E Wing, Maker Tower, Cuffe Parade, Mumbai - 400 005

SALE OF FINANCIAL ASSETS TO BANKS/ARCS/NBFCs/FIs THROUGH e-AUCTION

State Bank of India invites bids from the Banks/ARCs/NBFCs/FIs through e-Auction for sale of financial assets. Banks/ARCs/NBFCs/FIs interested in bidding for buying such financial assets, to be showcased by the Bank from time to time, can participate in the bidding process after executing a non-disclosure agreement with the Bank, if not already executed. For execution of non-disclosure agreement with the Bank & other queries, if any, such interested Banks/ARCs/NBFCs/FIs can contact on e-mail id - dgm.sr@sbi.co.in

State Bank of India invites Expression of Interest from Banks/ARCs/NBFCs/FIs for the proposed sale of its Non Performing Asset (NPAs) comprising (02) financial assets with principle outstanding of ₹ 92.69 Crores. Interested prospective bidders are requested to intimate their willingness to participate in the e-Auction by way of an "Expression of Interest". Kindly visit Bank's Website at <https://bank.sbi> Click on link in the News > Auction Notice > ARC AND DRT for further details.

Issued by
Deputy General Manager (ARC)

Place: Mumbai
Date: 23.02.2022

MAN INFRACONSTRUCTION LIMITED
Corporate Identity Number: L70200MH2002PLC136849
Regd. Off.: 12th Floor, Krushal Commercial Complex, G. M. Road, Chembur (West), Mumbai - 400 089, Tel: +91 22 42463999
Fax: +91 22 25251589 Website: www.maninfra.com
Investor Relation Contact: investors@maninfra.com

NOTICE

Members are hereby informed that pursuant to Section 108 and 110 and all other applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 (the "Rules"), (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force) and in accordance with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs for, inter-alia, conducting postal ballot through e-voting vide General Circular Nos. 14/2020, 17/2020, 22/2020, 33/2020, 39/2020 and 10/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020 and June 23, 2021 respectively ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/GIR/PI/2021/11 dated January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI), and other applicable Laws and regulations, if any, the Company has completed dispatch of Postal Ballot Notice on Tuesday 22nd February, 2022, along with explanatory statement and instructions for e-voting for seeking consent of the Members on following special business by way of ordinary/special resolutions:

- Special Resolution:** Approval for increase in the borrowing powers of the Company under Section 180(1)(c) of the Companies Act, 2013;
- Special Resolution:** Approval for Creation of security on the properties of the Company;
- Ordinary Resolution:** Approval of Related Party Transactions;
- Ordinary Resolution:** Increase in the Authorised Share Capital of the Company and consequent alteration of the Capital Clause of the Memorandum of Association of the Company;
- Special Resolution:** Approval for fund raising; and
- Special Resolution:** Adoption new set of Articles of Association

In accordance with the MCA Circulars, the Postal Ballot Notice and instructions for e-voting has been sent only through email to all those Members whose email addresses are registered with the Company or Link Intime India Private Limited, the Registrar and Share Transfer Agent of the Company (RTA) or Depository/Depository Participants and whose name appear in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, February 18, 2022 ("cut-off date"). The Postal Ballot Notice is also available on the Company's website www.maninfra.com and at the relevant sections of the websites of the Stock Exchanges on which the shares of the Company are listed.

In compliance with the requirements of the MCA Circulars, physical copy of Postal Ballot Notice along with Postal Ballot Forms and pre-paid business envelope will not be sent to the Members for this Postal Ballot. Members are required to communicate their assent or dissent through the remote e-voting system only. The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") for providing e-voting facility to all its Members.

Remote e-voting period shall commence on **Wednesday, February 23, 2022 (9:00 A.M. IST)** and end on **Thursday, March 24, 2022 (5:00 P.M. IST)** (both days inclusive). The results of the remote e-voting shall be announced on or before **Friday, March 25, 2022** and the same will be communicated to the Stock Exchanges along with the Scrutinizer's report within the prescribed time. The remote e-voting module shall thereafter be disabled by NSDL. The Board of Directors has appointed Mr. Himanshu S. Khandar, Partner of M/S Rathi & Associates, Mumbai, Practising Company Secretary, as Scrutinizer for conducting the Postal Ballot through remote e-voting in a fair and transparent manner.

In case of any queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the Downloads Section of <https://www.evoting.nsdl.com> or call on toll free no.: 1800 22 2990 or contact Ms. Pallavi Mhatre, Manager, National Securities Depository Limited, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 at the designated email ID: evoting@nsdl.co.in who will also address the grievances connected with the voting by electronic means. Members may also write to the Company Secretary at investors@maninfra.com or at the Registered Office address.

The results of the Postal Ballot will be announced by the Managing Director and/or Company Secretary of the Company at the Registered Office of the Company on Friday, 25th March, 2022. The said result along with Scrutinizer's Report shall also be placed on the Company's Website viz www.maninfra.com. The results along with Scrutinizer's Report shall also be communicated to the Stock Exchanges where the Company's shares are listed viz www.bseindia.com and www.nseindia.com and also displayed on the website of NSDL viz www.evoting.nsdl.co.in.

By order of the Board of Directors of
Man Infraconstruction Limited
sd/-
Durgesh Dingankar
Company Secretary
Membership No: F7007

Place:- Mumbai
Date:- February 22, 2022

sanofi

SANOFI INDIA LIMITED
Registered Office: Sanofi House, CTS. No. 117-B, L&T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai 400 072

Corporate Identity Number: L24239MH1956PLC009794
Tel no: (91-22) 2803 2000 Fax No: (91-22) 28032939
Website: www.sanofiindia.com
Email: IGRC.SIL@sanofi.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that in compliance with the General Circular No. 14/2020 dated 8th April 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April 2020, General Circular No. 22/2020 dated 15th June 2020, General Circular No. 33/2020 dated 28th September 2020, General Circular No. 29/2020 dated 31st December 2020, General Circular No. 10/2021 dated 23rd June 2021 and General Circular No. 20/2021 dated 8th December 2021 issued by the Ministry of Corporate Affairs, the Company has completed dispatch of Postal Ballot Notice on 22nd February 2022 for seeking approval of members for entering into Related Party Transactions with Sanofi Healthcare India Private Limited, only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories and whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, 18th February 2022 ('Cut-off date').

The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) to provide remote e-voting facility to its Members. The remote e-voting period commences from 09.00 a.m. (IST) on Wednesday, 23rd February 2022 and ends at 5.00 p.m. (IST) on Thursday, 24th March 2022. The e-voting module shall be disabled by CDSL thereafter. Voting rights of the Members shall be in proportion to the shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on cut-off date. Communication of assent or dissent of the Members would take place only through the remote e-voting system.

Members are further requested to note that once the vote on a resolution is cast by the member, he shall not be allowed to change it subsequently or cast the vote again. The detailed procedure for e-voting is enumerated in the Notes to the Postal Ballot Notice.

Notice shall be available on the Company's website i.e. www.sanofiindia.com, website of Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and NSE India Limited at www.nseindia.com and on the website of CDSL at www.cdslindia.com.

The Board of Directors of the Company have appointed Mr. Makarand M. Joshi, Partner or failing him Ms. Kumudini Bhalerao, Partner at M/s Makarand M. Joshi & Co., Practising Company Secretaries as Scrutinizer for conducting the Postal Ballot through remote e-voting process in a fair and transparent manner.

In case of queries, members may write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022-23058542/43 or contact Ms. Radhika Shah, Company Secretary of the Company at Sanofi House, CTS no.117-B L&T Business Park Saki Vihar Road, Powai, Mumbai - 400072 who will also address grievances connected with the process of voting by electronic means.

By Order of the Board of Directors

Date: 22nd February 2022
Place: Mumbai

Radhika K. Shah
Company Secretary

राजकारणातून संपवण्यासाठी सत्तेच्या दुरुपयोग- आमदार राणा

अमरावती, दि.२२ (प्रतिनिधी) : मी अमरावतीत नव्हतो. दिल्लीत असताना महापालिका आयुक्तांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादविच्या ३०७ या प्रकाशचे गंभीर गुन्हे माझ्यावर दाखल होतात. हा केवळ राणांना राजकारणातून संपविण्याचा डाव असून सत्तेचा दुरुपयोग होत असल्याची भावना आमदार रवि राणा यांनी व्यक्त केली.

ठराव मंजूर केला. मात्र, हा ठराव अजय्य असेल, तर विरोधकांनी शासनाकडे जाऊन तो विखंडित करून आणावा. शासन तुमचे आहे. सर्वेच्छा न्यायालयाची भाषा करून कायदेपंडित असल्याचा देखावा न करता शिवरायांप्रति विचार, श्रद्धा जोपासावी, असे आमदार रवि राणा म्हणाले.

जाहीर सूचना

सर्व जमनेला ह्या जाहीर नोटीस द्वारे कळविण्यात येते कि माझे अशिल सुनील भाईकल वर्दीका, वय ५५ वर्ष, रा. A-२२, श्रीरम निवा, खारलक्ष्मी कॉम्प्लेक्स, डॉ.विठ्ठल व्हिन्स-५२२२०१, सहाय्यक सौ.सयाजीचे दाखले आपल्या नावावर करणया बाबत अर्ज सोसायटी कमिटीकडे केला आहे. सदर अर्जास कोणाचीही हरकत असल्यास खालील नमुद्व केलेल्या वकिलांच्या पत्त्यावर नोटीस प्रकाशित केलेल्या १५ दिवसांच्या आत आपल्या पुराव्या सह भेटण्यास कळविण्यात येते.

सही/- अॅड. ललितान एस. कामत A-२०४, अन्नपूर्णा आणि मंगुनाथ कॉलेज समोर, खांबावगडा, डॉ.विठ्ठल पुर्व - ४२१२०१ मोबाईल :- ९७३०१५५४९० दिनांक : २३/०२/२०२२ ठिकाण : डॉ.विठ्ठल

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share Certificate No. 013, Distinctive Nos. from 61 to 65 of Pranav Co-Op. Society Ltd. 44/2191, Gandhi Nagar, Bandra (East), Mumbai 400 051 of Shri. Kashinath Ramchandra Sawant has been reported lost/misplaced and an application has been made to the society for issue of duplicated Share Certificate.

The society hereby invites claims or objections (in writing) for issuance of duplicate Share Certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice. If no claims/objections are received during this period the society shall be free to issue duplicate Share Certificate.

Dipti Bhogle Ashwini Rane Vandana Kori (D/o Late Shri Kashinath R. Sawant)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that We Mr. MOHAMMAD ISHAQ S/O ABDUL BARI & MR. RAZZAB KHAN S/O ABDUL BARI owner of Shop No. 02 in the block, known as NEW DREAM DIAMOND CHS LTD., 100-Foot Road, Naya Nagar, Mira Road (East), Dist. Thane 401107.

We have lost our original Share Certificate No.26 dated 10/06/2012 Distinctive Nos. 126 to 130 of above said shop. We have applied to the said Society Chairman/ Secretary for issuing duplicate share certificate.

We hereby request any person found the above said share certificate please return the return the same to above mentioned address. In case anybody has any objection please lodge the same with society authorities within 15 days of the publication of this notice

Sd- Mr. MOHAMMAD ISHAQ S/O ABDUL BARI & MR. RAZZAB KHAN S/O ABDUL BARI Place: Mira Road Date: 23/02/2022

जाहीर निवेदन

मी, श्रीमती. नमिता दत्तात्रय उलवेकर, मृत अधिकृत शिवाबाबत दुकानदार श्री. दत्तात्रय दीनानाथ उलवेकर यांची पत्नी जाहिर निवेदन करीत आहे की, श्री. दत्तात्रय दीनानाथ उलवेकर यांचे दिनांक 08/01/2022 रोजी निधन झालेले असून त्यांचे नावे असलेले अधिकृत शिवाबाबत दुकान क्र. 30-ई-90 चे प्राधिकारपत्र मी कायदेशीर यावर असल्यामुळे वास म्हणून माझे नावे होण्यासाठी उपनिबंधक शिवाबाबत ई परिमंडळ वडाळा, मुंबई यांच्याकडे अर्ज सादर केला आहे. यास हरकत असल्यास सूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांका पासून 15 दिवसांच्या आत उपनिबंधक शिवाबाबत ई परिमंडळ वडाळा, मुंबई यांच्याकडे त्यांचे हरकती बाबत लेखी कळवावे, अन्यथा सदरकरिता कुणाचीही हरकत नाही असे समजण्यात येईल याची कृपया संबंधितांनी या सूचनेद्वारे नोंद घ्यावी.

दिनांक: 23/02/2022 सही/- नमिता दत्तात्रय उलवेकर

नमुदा क्र. १५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई साक्षिरा, साक्षिरा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०.

चौकीरीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक: ACC / X / 100 / 2022 सार्वजनिक न्यासाचे नाव: लक्ष्मण नंदिनी तुपे चॅरिटेबल ट्रस्ट ... बाबत विवाहा शंकर तुपे ... अर्जबाबत सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमुद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्द्यावर चौकीरी करणार आहेत:-

- १) वर नमुद केलेल्या न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय ?
- २) खाली निविदित केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रुपये १०००/- (अक्षरी रूपये एक हजार फक्त)

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

सदरच्या चौकीरी प्रकरणांमध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देण्या असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे बरिल पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगण्याचे नाही असे समजून चौकीरी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहोनीशि व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०३/०२/२०२२ रोजी दिली.

सही/- अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई

शिक्का

जाहीर नोटीस

याद्वारे सर्व जमनेस सूचित करण्यात येते की, मी व माझे नव्वीन जिन, ता. वरसई, जि. पालघर येथील विष्णुविनायक को ऑप हीरिंग सोसायटी लि., फ्लॅट नं. ३०८, तिसरा मजला असा फ्लॅट माझे अशिल श्री. दिगंबर म. पुरावरी, व श्रीमती. दक्षा श्री. पुरावरी यांचे मालकीची असून सदर फ्लॅट त्यांनी दिनांक २५/०६/२०१० रोजी नोंदणी करून घेतला होता. त्याचा नं. दस्त क्र. वरसई ३ - १०३२२/२०१० श्री. विठ्ठलकर परेश राणे, यांचेकडून कायद्याचा विकत घेतलेला आहे. तसेच श्री. विठ्ठलकर परेश राणे यांनी सदरचा फ्लॅट हा मी.आश्रिवाव कॅन्स्ट्रक्शन यांचे कडून दिनांक १२/०६/२००२ रोजी नोंदणी करून घेतला होता. त्याचा नं. दस्त क्र. वरसई ३ - ३५८२/२००२, असा आहे. सदर फ्लॅटचा करारनामा आश्रिवाव कॅन्स्ट्रक्शन व श्री. विठ्ठलकर परेश राणे यांच्यात झालेला मुळ दस्त क्र. वरसई ३ - ३५८२/२००२, हा करारनामा माझे अधिकृत गहाळ झालेला आहे. सदरचा मुळ दस्त गहाळ झाल्याबाबत माझ्या अशिलला लेखी पोलीस दाणे पत्तासोपार यांचे कडे दिनांक २२/०२/२०२२ रोजी हलवलेला अडवारा क्र. ३९००/२०२२ अन्वये तक्रार तयारीस दाखल केली आहे. व आता सदर फ्लॅट माझे अशिल दुसऱ्यास व्यक्तीस विक्री करू इच्छित आहे. तरी सादर फ्लॅटवर कोणाचाही काहीही हक्क, हिस्सा, दावा असल्यास त्यांनी तो निम्नव्याखरीकारांना त्यांच्या ११, तळ मजला, ओम अँडिड, गावडवाडी, विर सावरकर मार्ग, विरार पूर्व., ता. वरसई, जि. पालघर येथील कार्यालयात ही नोंदणी प्रसिध्द झाल्यापासून ७ दिवसांचे आत लेखी कायद्याप्रमाणित करावयात, अगर तसे न केल्यास तरा प्रकाश कोणाचीही शिक्का प्रकाश हक्क, हिस्सा/व्याजा नुसार समजून किना कोणाचा असल्यास तो सोडून देण्यात आले आहे असे समजून सदर सदिनाका माझे अशिल दुसऱ्यास विक्री करतील तसेच सदरचा मुळ दस्त सापडल्यास तो निम्नव्याखरीकारांना नोटीस प्रसिद्धीचा तारखेपासून ७ दिवसांचे आत आणून घ्यावे.

सही/- मंशर कृपये अँडव्होकेट

सही/- अॅड. ललितान एस. कामत A-२०४, अन्नपूर्णा आणि मंगुनाथ कॉलेज समोर, खांबावगडा, डॉ.विठ्ठल पुर्व - ४२१२०१ मोबाईल :- ९७३०१५५४९० दिनांक : २३/०२/२०२२ ठिकाण : डॉ.विठ्ठल

PUBLIC NOTICE

Late Mr. Rameshchandra Chhotalal Sangani was Joint Owner/Member of the Tenth Central Mall Co-operative Premises Society Limited, having address at Mahavir Nagar, Poisar Kumbhkhanna Rd, Kandivalli (W), Mumbai 400067 and holding Unit No.49 & Unit No. 50 of Second Floor in the building of the society, died on 07.03.2019 without making nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society from the date of publication of the notice till the date of expiry of the period.

For and on behalf of Tenth Central Mall Co-operative Premises Society Ltd Hon. Secretary Sd/ Place: Mumbai Date: 23/02/2022

PUBLIC NOTICE

Mr. MOHAMMAD IQBAL AHMED SHAIKH, a member of the Salma Co-operative Housing Society Ltd., having address at Opp. Asmita Super Market, Naya Nagar, Mira Road (E), Dist.: Thane 401 107 holding Flat No. 304 in the building of the society, died on 16/12/2002 without making any nomination. The society has received an application from Mrs. Abidabi Mohamed Iqbal Shaikh (Wife), the legal heir of the deceased member for the transfer of shares & rights of the deceased in his favour under the Bye-laws of the society.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital /property of the society. If no claims / objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society in favour of Mrs. ABIDABI MOHAMMED IQBAL SHAIKH. The claims objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants / objectors, in the society with the Secretary of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of the SALMA CO-OP. HSG. SOC. LTD. Sd- Hon. Secretary. Date: 23/02/2022

नमुदा क्र. १५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई साक्षिरा, साक्षिरा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०.

चौकीरीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक: ACC / X / 284 / 2022 सार्वजनिक न्यासाचे नाव: Aarey Cricket Club ...बाबत Shri. Ravindra Manohar Savant ...अर्जबाबत सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमुद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्द्यावर चौकीरी करणार आहेत:-

- १) वर नमुद केलेल्या न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय ?
- २) खाली निविदित केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रुपये १०००/- (अक्षरी रूपये एक हजार फक्त)

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

सदरच्या चौकीरी प्रकरणांमध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देण्या असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे बरिल पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगण्याचे नाही असे समजून चौकीरी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहोनीशि व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक १८/०२/२०२२ रोजी दिली.

सही/- अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई

शिक्का

जाहीर नोटीस

याद्वारे सर्व जमनेस सूचित करण्यात येते की, मी व माझे नव्वीन जिन, ता. वरसई, जि. पालघर येथील विष्णुविनायक को ऑप हीरिंग सोसायटी लि., फ्लॅट नं. ३०८, तिसरा मजला असा फ्लॅट माझे अशिल श्री. दिगंबर म. पुरावरी, व श्रीमती. दक्षा श्री. पुरावरी यांचे मालकीची असून सदर फ्लॅट त्यांनी दिनांक २५/०६/२०१० रोजी नोंदणी करून घेतला होता. त्याचा नं. दस्त क्र. वरसई ३ - १०३२२/२०१० श्री. विठ्ठलकर परेश राणे, यांचेकडून कायद्याचा विकत घेतलेला आहे. तसेच श्री. विठ्ठलकर परेश राणे यांनी सदरचा फ्लॅट हा मी.आश्रिवाव कॅन्स्ट्रक्शन यांचे कडून दिनांक १२/०६/२००२ रोजी नोंदणी करून घेतला होता. त्याचा नं. दस्त क्र. वरसई ३ - ३५८२/२००२, असा आहे. सदर फ्लॅटचा करारनामा आश्रिवाव कॅन्स्ट्रक्शन व श्री. विठ्ठलकर परेश राणे यांच्यात झालेला मुळ दस्त क्र. वरसई ३ - ३५८२/२००२, हा करारनामा माझे अधिकृत गहाळ झालेला आहे. सदरचा मुळ दस्त गहाळ झाल्याबाबत माझ्या अशिलला लेखी पोलीस दाणे पत्तासोपार यांचे कडे दिनांक २२/०२/२०२२ रोजी हलवलेला अडवारा क्र. ३९००/२०२२ अन्वये तक्रार तयारीस दाखल केली आहे. व आता सदर फ्लॅट माझे अशिल दुसऱ्यास व्यक्तीस विक्री करू इच्छित आहे. तरी सादर फ्लॅटवर कोणाचाही काहीही हक्क, हिस्सा, दावा असल्यास त्यांनी तो निम्नव्याखरीकारांना त्यांच्या ११, तळ मजला, ओम अँडिड, गावडवाडी, विर सावरकर मार्ग, विरार पूर्व., ता. वरसई, जि. पालघर येथील कार्यालयात ही नोंदणी प्रसिध्द झाल्यापासून ७ दिवसांचे आत लेखी कायद्याप्रमाणित करावयात, अगर तसे न केल्यास तरा प्रकाश कोणाचीही शिक्का प्रकाश हक्क, हिस्सा/व्याजा नुसार समजून किना कोणाचा असल्यास तो सोडून देण्यात आले आहे असे समजून सदर सदिनाका माझे अशिल दुसऱ्यास विक्री करतील तसेच सदरचा मुळ दस्त सापडल्यास तो निम्नव्याखरीकारांना नोटीस प्रसिद्धीचा तारखेपासून ७ दिवसांचे आत आणून घ्यावे.

सही/- मंशर कृपये अँडव्होकेट

सही/- अॅड. ललितान एस. कामत A-२०४, अन्नपूर्णा आणि मंगुनाथ कॉलेज समोर, खांबावगडा, डॉ.विठ्ठल पुर्व - ४२१२०१ मोबाईल :- ९७३०१५५४९० दिनांक : २३/०२/२०२२ ठिकाण : डॉ.विठ्ठल

जाहीर नोटीस

तमाम नागरिकांस या जाहीर नोटीसी द्वारे सूचित करण्यात येते की, मौजे खार, मुंबई येथील तुलसी को. ऑप. ही सो.सि. मधील तळमजल्यावरील सदिनाका क्र. ११ ही मिळकत श्री.राजन देवारी यांच्या मालकीची आहे मात्र सदर मिळकतीबाबत खालिल वर्णन केलेले मुळ दस्त हे गहाळ झालेले आहेत.

दस्तावेज वर्णन

- १) श्री. जी.एच. काताल आणि श्री. एस.एस. सोतोमोन यांच्या मध्ये करण्यात आलेला खरेदीखत /करारनामा.
- २) श्री. एस.एस. सोतोमोन आणि सो. एस.एस. सोतोमोन यांच्या मध्ये करण्यात आलेला खरेदीखत /करारनामा.
- ३) श्री. एस.एस. सोतोमोन आणि श्री. मोहनलाल एच. रामचंदानी यांच्या मध्ये करण्यात आलेला खरेदीखत /करारनामा
- तरी सदर वर्य वर्णन केलेले दस्तावी मुळप्रत कोणालाही सापडल्यास त्याचा गैरवापर न करता खालील नमुद पत्त्यावर ७ दिवसांत आपण देणे किवा त्यासंबंधीत काही हरकत नोंदविणे. अन्यथा नंतर आलेल्या हरकतीची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

सही/- अॅड. किरण क. धडपे पत्ता: अँडिड २०५, दुसरा मजला, वी.य.सी. को. ऑप. ही. सि. तसेच रेडव्याच्या जाळ, संजीवनी हॉलच्या बाजूला, बदायणी (पु). ता. अंबेरगाय ति. ठाणे

नमुदा क्र. आयएससी-२६ (कॅम्पनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार)

केंद्र शासन, क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्याकडे

कॅम्पनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (५) आणि कॅम्पनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात आलेल्या अर्जा

एपिटोम डिविडेन्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, (सीआयएन: १७०१९९एमएच२०१९एनटी३०१९१३) यांचे नोंदणीपत्र कार्यालय: सी-५०१, धीरज हिल्स वुड टॉवर, सिद्धार्थ नगर, बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र-४०००६६.

...अर्जाद्वारे कॅम्पनी/वाचिकाकारांनी सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, २१ फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेल्या निवड सर्वसाधारण सभेत मंजूर विषये उद्भवणारे कॅम्पनीचे नोंदीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून सर प्रदेश राज्यात स्थलांतरित करण्यात आलेल्या कॅम्पनीचे पुरवठागर्भक ऑफ असोसिएटेड बरलट्याच्या निवडणीसाठी कॅम्पनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कॅम्पनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कॅम्पनीच्या विकासासाठी कॅम्पनीचे नोंदीकृत कार्यालयाच्या निवडणी बद्दलमुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या विकासात व्यत्यय व विरोधाचे कारण नमुद केलेल्या प्रतिपादनद्वारे त्यांचे आदेश घेणे. घाटेद्वारे किना गुंतवणूकदार किना नगना भरत यमलपूर-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर सहाय्यक प्रशासन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, कॅम्पनी मजला, १००, एकादर, ५था मजला, मॉडल ट्राईबॅक, मुंबई, महाराष्ट्र-४००००२ या कार्यालयाला पाठवावी तसेच फ्र. प्रत अर्जाद्वारे कॅम्पनीला खाली नमुद द्याव्या नोंदीकृत कार्यालयात पाठवावे. सी-५०१, धीरज वुड टॉवर, सिद्धार्थ नगर, बोरिवली, मुंबई, महाराष्ट्र-४०००६६.

च्या वतीने व कारिता एपिटोम डिविडेन्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सही/- आलोक कुमार मिश्रा दिनांक: २२.०२.२०२२ संचालक ठिकाण: मुंबई डीआयएन:०२८८१०२

नमुदा क्र. १५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई साक्षिरा, साक्षिरा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०.

चौकीरीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक: ACC / X / 284 / 2022 सार्वजनिक न्यासाचे नाव: Aarey Cricket Club ...बाबत Shri. Ravindra Manohar Savant ...अर्जबाबत सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमुद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्द्यावर चौकीरी करणार आहेत:-

- १) वर नमुद केलेल्या न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय ?
- २) खाली निविदित केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रुपये १०००/- (अक्षरी रूपये एक हजार फक्त)

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

सदरच्या चौकीरी प्रकरणांमध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देण्या असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे बरिल पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगण्याचे नाही असे समजून चौकीरी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहोनीशि व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक १८/०२/२०२२ रोजी दिली.

सही/- अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई

शिक्का

जाहीर सूचना

श्री. घनश्याम कामातप्रसाद जैव्हाल व मेवालात कामातप्रसाद जैव्हाल हे कामातीपुरा ओम नमह शिवाय सदन को-ऑपरेटिव्ह हीरिंग सोसायटी लि. या सोसायटीचे सदस्य असून दुकान क्र.८, बी विंग, ओम नमह शिवाय सदन, २री कामातीपुरा रोड, मुंबई-४००००८ या जागेचे सहाय्यक आर्किटेक्ट यांचे अनुक्रमे लखनी (उत्तर प्रदेश) येथे दिनांक ०६.०२.२०१९ आणि मुंबई येथे दिनांक ३१.०३.२०१८ रोजी कोणतेही वास्तुदार न नेमता निघून झाले.

सही/- मंशर कृपये अँडव्होकेट

सही/- अॅड. ललितान एस. कामत A-२०४, अन्नपूर्णा आणि मंगुनाथ कॉलेज समोर, खांबावगडा, डॉ.विठ्ठल पुर्व - ४२१२०१ मोबाईल :- ९७३०१५५४९० दिनांक : २३/०२/२०२२ ठिकाण : डॉ.विठ्ठल

PUBLIC NOTICE

Late Mr. Suryakant M. Lakhtaria was Joint Owner/Member of the Ekta Bhoomi Classic Co-operative Housing Society Limited, having address at Flat No. 501/502, 'A' Wing, 5th Floor, Ekta Bhoomi Classic Co-operative Housing Society Limited Near Panchsheel Arcade, Mahavir Nagar, Kandivall West Mumbai- 400067 and holding Flat No. 501 'A' Wing (in the building of the society, died on 26.04.2021 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Sd/- Advocate Rahul Shah Law Estate Legal Consultants, G25, Ground Floor, Xth Central Mall, Next to Dmart, Mahavir Nagar 90 Feet Road, Kandivalli (W), Mumbai - 400 067. Mobile - +91 96191393537 Date : 23 /02/22 Place : Mumbai

जाहीर नोटीस

तमाम जननेस सूचित करण्यात येते आम्हा अशिल हे. आशापुरा डेव्हलपमेंटर्स सी. संजय मकनजी डेव्हलप, डॉ.विठ्ठल व्हिन्स वी. नं.२०९ (जुना), ८९ (नविन) हि. नं.४४, भोजी-विठ्ठलवाडी, तारुका कल्याण, जि. ठाणे या मिळकतीमधील मिळकत जोडणे अंतर्गत रस्ता १०० मीटर रुंद विकासास योजना रस्ता भेत्र ६२४.०० की. मी. तसेच हस्तांतरणीय विकासा हक्क T.D.R./F.S/I/DCR चेपयकारी कल्याण डॉ.विठ्ठल व्हिन्स/महापौराधिकारकडे अर्ज केला आहे.

सही/- मंशर कृपये अँडव्होकेट

सही/- अॅड. ललितान एस. कामत A-२०४, अन्नपूर्णा आणि मंगुनाथ कॉलेज समोर, खांबावगडा, डॉ.विठ्ठल पुर्व - ४२१२०१ मोबाईल :- ९७३०१५५४९० दिनांक : २३/०२/२०२२